

शबरी आदिवासी घरकुल योजनेतंगत ग्रामीण क्षेत्रातील लाभार्थ्यांची वार्षिक उत्पन्न मर्यादा वाढविण्याबाबत.

**महाराष्ट्र शासन**  
**आदिवासी विकास विभाग,**  
**शासन निर्णय क्रमांक : शाघयो-२०१७/प्र.क्र.३२६ /का.१७**  
हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग,  
मंत्रालय, विस्तार भवन, मुंबई-४०० ०३२.  
दिनांक:-३ नोव्हेंबर, २०१७.

- वाचा :-**
१. शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग क्र.घरकुल-२०१२/ प्र.क्र.३८ (भाग- १)/ का.१७, दि. २८ मार्च, २०१३.
  २. शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग क्र.घरकुल-२०१२/प्र.क्र.३८(भाग-१)/ का.१७, दि.७ ऑगस्ट,२०१४.
  ३. शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग क्र.घरकुल-२०१५/प्र.क्र.२१०/का.१७, दि.५ जानेवारी, २०१६.
  ४. शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग क्र.घरकुल-२०१६/प्र.क्र.३७/का.१७, दि.१५ मार्च, २०१६.
  ५. शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग क्र.शाघयो-२०१६/प्र.क्र.३३६ /का.१७, दि. ६ जानेवारी, २०१७.

### **शासन निर्णय :-**

सामाजिक आर्थिक जात जनगणना (SECC) २०११ नुसार प्राथम्य यादीतील ( Priority List ) लाभार्थ्यांना प्रधानमंत्री आवास - ग्रामीण योजनेचा लाभ दिला जातो. वगळण्याच्या निकषानुसार ( Exclusion Criteria ) प्रधानमंत्री आवास योजना - ग्रामीण मधून वगळलेली परंतु ज्या कुटुंबाचे मासिक उत्पन्न रु.१०,०००/- पेक्षा कमी आहे, अशा आदिवासी लाभार्थ्यांना शबरी आदिवासी घरकुल योजनेचा लाभ देणे आवश्यक आहे. आदिवासी विकास विभागाच्या वाचा क्र.१ वरील दि.२८ मार्च,२०१३ च्या शासन निर्णयान्वये शबरी आदिवासी घरकुल योजनेतंगत ग्रामीण क्षेत्रातील अर्जदाराकरीता रु.१ लाख इतकी वार्षिक उत्पन्न मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. परंतु SECC डाटा नुसार मासीक रु. १०,०००/- किंवा त्यापेक्षा कमी उत्पन्न असलेल्या ग्रामीण क्षेत्रातील आदिवासी कुटुंबातील लाभार्थ्यांना लाभ देण्याकरीता मासीक रु. १०,०००/- याप्रमाणे कुटुंबाची वार्षिक उत्पन्न मर्यादा रु. १,२०,०००/- इतकी करणे आवश्यक आहे. सदरची बाब विचारात घेऊन ग्रामीण क्षेत्रातील अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांच्या कुटुंबाची वार्षिक उत्पन्न मर्यादा रु.१ लाख वरुन रु.१.२० लाख इतकी करण्यास शासन मान्यता देत आहे.

२. वाचा क्र. १ वरील दि. २८ मार्च, २०१३ च्या शासन निर्णयान्वये प्राधान्य क्षेत्र निश्चित करण्यात आले आहे. तसेच वरील वाचा क्र. ४ वरील दि. ५ जानेवारी, २०१६ च्या शासन निर्णयान्वये अपंग लाभार्थ्यांना लाभ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सदरच्या दि. २८ मार्च,२०१३ व ५ जानेवारी, २०१६ च्या शासन निर्णयान्वये निश्चित केलेल्या प्राधान्य क्रमाबरोबरच शबरी आदिवासी योजनेतंगत लाभ देताना आदिम जमाती व पारधी जमातीच्या लाभार्थींना प्राधान्याने लाभ देण्यात यावा.

३. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकतेस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला असून, त्याचा संगणक संकेतांक क्र. २०१७११०३१६०४१७०४२४ असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(गजानन रा.देशमुख)  
कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन

प्रति,

१. मा. राज्यपाल यांचे सचिव, राजभवन, मुंबई.
२. मा. सभापती, विधान परिषद, विधान भवन, मुंबई.
३. मा.अध्यक्ष, विधानसभा, विधान भवन, मुंबई.
४. मा.विरोधी पक्षनेता, विधान परिषद/विधान सभा, विधान भवन, मुंबई.
५. मा. मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव, मंत्रालय, मुंबई.
६. मा. मंत्री, आदिवासी विकास यांचे खाजगी सचिव
७. मा. राज्यमंत्री, आदिवासी विकास यांचे खाजगी सचिव
८. सर्व मा. मंत्री/राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव
९. सर्व विधानसभा/विधान परिषद सदस्य
१०. प्रधान सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, विधान भवन, मुंबई
११. अपर मुख्य सचिव (वित्त), वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई.
१२. प्रधान सचिव, ग्राम विकास व जलसंधारण विभाग, मंत्रालय, मुंबई.
१३. आयुक्त, आदिवासी विकास, महाराष्ट्र राज्य, नाशिक.
१४. सर्व जिल्हाधिकारी,
१५. सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद.
१६. संचालक, राज्य व्यवस्थापन कक्ष-ग्रामीण गृहनिर्माण कक्ष, नवी मुंबई.
१७. सर्व प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा.
१८. अपर आयुक्त, आदिवासी विकास, ठाणे, नाशिक, अमरावती व नागपूर.
१९. प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प,(सर्व).
२०. महालेखापाल ( लेखा व अनुज्ञेयता) (लेखा परीक्षा), महाराष्ट्र १/२, मुंबई/नागपूर
२१. वित्त विभाग (व्यय-१४/अर्थसंकल्प-७), मंत्रालय, मुंबई.
२२. निवासी लेखा परीक्षा अधिकारी, मुंबई.
२३. जिल्हा कोषागार अधिकारी, नाशिक.
२४. सह सचिव/उप सचिव (सर्व), आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई-३२
२५. अवर सचिव (का.६), आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.
२६. निवडनस्ती (का.१७).